



महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,  
कोल्हापूर विभागीय मंडळ, कोल्हापूर.  
६३०, साजेंद्रनगर, कोल्हापूर-४१६ ००४.

दरपत्रक सूचना क्र. कोविम/ भांडार/ K -०१ / २७६

दिनांक : २४ APR 2024

\* नोटीस \*

संगणक स्टेशनरी पुरवठा दरपत्रक मागविणेबाबत.

या कार्यालयासाठी कोरी अखंड, प्रिंटेड संगणकीय स्टेशनरीचा पुरवठा करण्यासाठी अधिकृत पुरवठादार यांचेकडून दिनांक २४/०४/२०२४ ते ०३/०५/२०२४ या कालावधीत सोबत जोडलेल्या नमुन्यात अटी व शर्तीच्या व अधिकृत दरपत्रकानुसार सीलबंद पाकीटात दरपत्रक मागविण्यात येत आहेत. निविदा फॉर्म किंमत रु. २००/- इतकी असून ती ना परतावा आहे. निविदा फॉर्म दिनांक २४/०४/२०२४ ते ०३/०५/२०२४ अखेर सकाळी १० ते सायंकाळी ४.०० या वेळेत मंडळ कार्यालयात रोखीने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

दिनांक ०३/०५/२०२४ रोजी सां�. ५.०० वाजेपर्यंत प्राप्त होणा-या दरपत्रकांचाच विचार करण्यात येईल तद्दनंतर प्राप्त दरपत्रके कोणत्याही परिस्थितीत विचारात घेतली जाणार नाहीत.

  
( सुभाष रा. चौगुले )  
विभागीय सचिव,  
कोल्हापूर विभागीय मंडळ, कोल्हापूर



## महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापूर विभागीय मंडळ, कोल्हापूर.

६३०, राजेन्द्रनगर, कोल्हापूर-४१६ ००४.

दूरध्वनी क्र.०२३१-२६९६१०१/२/३ Website-[www.sscboardkolhapur.in](http://www.sscboardkolhapur.in) Email Id- [divsec.kop@gmail.com](mailto:divsec.kop@gmail.com)

निविदा क्र. के - ०१ / भांडार / संगणक स्टेशनरी पुरवठा / २०२४-२०२५/२७६

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापूर विभागीय मंडळ, गजेंद्रनगर, कोल्हापूर या कायांलयासाठी सोबत जोडलेल्या तपशीलानुसार कोरी अखंड, प्रिंटेड व प्रिंटेड संगणकीय स्टेशनरीची आवश्यकता अमूळ त्याचे अंदाजित निविदा मूल्य रु. २,००,०००/- (रुपये दोन लाख फक्त) आहे.

त्यासाठी खालील अटी व शर्तीस अधिन राहून सोबत जोडलेल्या तपशीलानुसार सीलबंद दरपत्रके दिनांक २४/०४/२०२४ ते दिनांक ०३/०५/२०२४ या कालावधीत मागविण्यात येत आहेत. दिनांक ०३/०५/२०२४ रोजी दुपारी ४.०० नंतर प्राप्त होणारी दरपत्रके कोणत्याही परिस्थितीत स्विकारली जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

दरपत्रकासाठी 'अ' व 'ब' लिफाफा पध्दत आहे.

### 'अ' लिफाफ्यात सादर करावयाची कागदपत्रे

१. GST नोंदणी प्रमाणपत्राची छायाप्रत
२. सन २०२३-२०२४ चे आयकर भरणा विवरणपत्र / पोहोच साक्षांकित प्रत (Returns / Acknowledgement)
३. मागील तीन महिन्यात आर्थिक व्यवहाराच्या अद्यावत नोंदीसह बँकेच्या पासबुकची छायांकित प्रत.
४. बयाणा रक्कम रु. ६,०००/- चा धनार्क्ष (D.D.). बयाणा रक्कमेचा धनार्क्ष (D.D.) विभागीय सचिव,

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापूर विभागीय मंडळ, कोल्हापूर या नावाने राष्ट्रीयकृत बँकेचा असावा. बयाणा रक्कम धनादेश स्वरूपात स्विकारली जाणारी नाही. तसेच लघु उदयोजक नोंदणी अथवा रजिस्टर्ड सोसायटी अशा निविदाधारकांना बयाणा रक्कम भरण्यापासून सूट मिळाणार नाही. तसेच मंडळाकडे जमा असलेली व अन्य निविदेसाठी भरलेली बयाणा रक्कम प्रस्तूत निविदेसाठी ग्राहय धरली जाणार नाही.

### 'ब' लिफाफ्यात सादर करावयाची कागदपत्रे

१. मंडळाचे अधिकृत दरपत्रक

#### अटी व शर्ती

- १ 'अ' व 'ब' सीलबंद लिफाफे एका मोठ्या पाकिटात समाविष्ट करून सदर तीन्ही लिफाफ्यावर दरपत्रकाचा तपशील (दरपत्रक क्रमांक, नांव व वर्ष) व निविदाधारकांचे नांव, पत्ता व दूरध्वनी/मोबाईल क्रमांक लिहून सीलबंद करावे. अ लिफाफ्यामध्ये आवश्यक ती कागदपत्रे उपलब्ध नसल्यास ब लिफाफा (दरपत्रक) उघडण्यात येणार नाही. या संदर्भात मंडळाच्या सक्षम समितीचा निर्णय अंतिम राहील.
- २ सदर निविदा उघडण्याची तारीख निविदाधारकांना दूरध्वनीद्वारे कळविण्यात येईल.
- ३ मान्य निविदाधारकांस रु.५००/- च्या स्टॅपपेपरवर मंडळाच्या नमुन्यातील करारनामा स्वखर्चाने करणे बंधनकारक राहील. करार करण्यास असमर्थता दर्शविल्यास बयाणा रक्कम जप्त करण्यात येईल.
- ४ दरपत्रकातील मान्य दर आदेश दिल्यापासून एका वर्षासाठी बंधनकारक राहतील. तथापि, साहित्याचा पुरवठा मान्य नमुन्याप्रमाणे न करणे, वेळेचे बंधन न पाळणे व सेवा अनियमित असणे इ. कारणांकरिता पुरवठादारांशी केलेला करार मंडळ केंद्राही सात दिवसांची नोटीस बजावून संपुष्टात आणू शकेल. त्या अनुषंगाने विभागीय मंडळाने जर दंडात्मक कार्यवाही केली तर ती पुरवठादार यांच्यावर बंधनकारक राहील.

(कृ.मा.प.)

- ५ दरपत्रकासोबत कागदाचा नमुना पाठविणे आवश्यक आहे.
- ६ संगणक स्टेशनरीचे दर प्रत्येकी हजारी याप्रमाणे असावेत. एकूण दर नमूद करु नयेत. मान्य केलेल्या दराव्यतिरिक्त निविदा कालावधी दरम्यान कोणत्याही प्रकारे वाढ मिळणार नाही.
- ७ दिलेल्या दरामध्ये सर्व प्रकारचे कर, वस्तुची बांधणी तसेच वस्तु या कार्यालयात पाहोचविण्यामार्टी लागण्यान्या वाहतूक, हमाली इ. खर्चाचा समावेश असावा.
- ८ दरपत्रकामध्ये दिलेल्या तपशिलाचेच (आकार, वजन, रंग इ.) दर नमूद करावेत. अन्य कंपनीचे दर अथवा इतर क्वालिटीचे दर नमूद केल्यास ते ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.
- ९ सदरचे दरपत्रक वार्षिक असलेने करार कालावधीपासून पुढील एक वर्षासाठी विभागीय मंडळ गरजेनुणा वेळोवेळी पुरवठा आदेश देवून संगणक स्टेशनरी मागणी करेल.
- १० पुरवठा आदेशामध्ये नमूद विहित मुदतीतच पुरवठा करण्यात यावा. विहित मुदतीत पुरवठा न केल्यास रुपय एक लाखाचे आतील देयक असल्यास प्रतीदिन रु. १००/- व रुपये एक लाखाचे वरील देयक असल्याम प्रतीदिन एकूण देयकाच्या २% दंड आकारला जाईल. सदर दंडाची रक्कम देयकातून वसूल करण्यात येईल.
- ११ ठेकेदाराने वस्तूचा पुरवठा मागणीप्रमाणे वेळेत न केल्यास विभागीय मंडळ खुल्या बाजारातून वस्तू खरेदी करेल व त्यासाठी होणारा जादा खर्च विभागीय मंडळ ठेकेदाराकडून दंड म्हणून वसूल करील.
- १२ पुढील वर्षासाठीची या विभागीय मंडळाची दरपत्रकाची प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत निविदाकराने जुन्या मान्य दरानेच साहित्य पुरवठा करावयाचा आहे.
- १३ मान्य झालेल्या दरपत्रकधारकाने सुरक्षा ठेव म्हणून रक्कम रु. १०,०००/- धनाकर्षद्वारे (D.D.) मंडळ कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे. सुरक्षा ठेव धनाकर्ष (D.D.) विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापूर विभागीय मंडळ, कोल्हापूर या नावाने राष्ट्रीयकृत बँकेचा असावा. त्यावर कोणतेही व्याज मिळणार नाही.
- १४ मान्य दरपत्रकधारकाने नियमानुसार सुरक्षा ठेव जमा केल्यानंतर व करारनामा स्वाक्षरी नंतर पुरवठा आदेश निर्गमित करण्यात येतील.
- १५ दरपत्रकाची प्रक्रीया पूर्ण होताच अमान्य दरपत्रकधारकांच्या लेखी मागणीनंतर बयाणा रक्कम (EMD) बिनव्याजी परत केली जाईल.
- १६ देयकातून शासन नियमानुसार आयकर GST /TDS रक्कम कपात केली जाईल.
- १७ कराराच्या कालावधी दरम्यान उपरोक्त संदर्भात जर काही वाद / तंता उद्भवल्यास तो फक्त कोल्हापूर येथील न्यायालयाच्या कार्यकक्षेतच चालेल.
- १८ अटी असलेली निविदा विचारात घेतली जाणार नाही.
- १९ कोणतेही दरपत्रक स्विकारणे अगर नाकारणे याचा अंतिम अधिकार मा. विभागीय अध्यक्ष यांनी राखून ठेवलेला आहे.

( सुभाष रा. चौगुले )

विभागीय सचिव,

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण  
मंडळ, कोल्हापूर विभागीय मंडळ, कोल्हापूर

स्थळ:- कोल्हापूर

दिनांक : २४/०४/२०२४

निविदा क्र. के - ०१ / भांडार / संगणक स्टेशनरी / २०२४-२०२५  
 कोरी अखंड, प्रि-प्रिन्टेड व प्रिन्टेड संगणकीय स्टेशनरी पुरवठा करणेसाठी मंडळाचे अधिकृत दरपत्रक  
 निविदाधारकाचे नांव व पत्ता :-----

अ. क्र.	स्टेशनरी तपशील	आकार	प्रकार	कागद वजन	अंदाजित आवश्यक संख्या	दर प्रती हजारी (मर्व करांसहीत)
१.	EZR कोरी अखंड स्टेशनरी	15" X 12"	1 + 0	60 GSM	२५०००	
२.	EZR कोरी अखंड स्टेशनरी	15" X 12"	1 + 1	60 GSM	२५०००	
३.	EZR कोरी अखंड स्टेशनरी	10" x 12"	1 + 0	60 GSM	५००००	
४.	EZR कोरी अखंड स्टेशनरी	10" x 12"	1 + 1	60 GSM	३००००	
५.	EZR कोरी अखंड स्टेशनरी	8" X 12"	1 + 1	60 GSM	१००००	
६.	प्रिन्टेड स्टेशनरी - १) एसएससी एचएससी नो चॅज लेटर (डिलक्स) (नमुन्याप्रमाणे) २) Cunductor Slip (डिलक्स) (नमुन्याप्रमाणे) ३) Pested Slip (डिलक्स) (नमुन्याप्रमाणे)	10" X 12" 8" X 12" 12" X 16" २ अप्स (डिलक्स)	1 + 1 1 + 0 1 + 2	60 GSM 60 GSM 60 GSM	१०००० २०००० २००००	
७.	प्रि-प्रिंटेड स्टेशनरी : कलर = इ.१० वी साठी Blue व इ.१२ वी साठी Brown कलर १) इ. १० वी स्थलांतर प्रमाणपत्र - (डिलक्स) (नमुन्याप्रमाणे) २) इ. १० वी तात्पुरते प्रमाणपत्र - (डिलक्स) (नमुन्याप्रमाणे) ३) इ. १२ वी स्थलांतर प्रमाणपत्र - (डिलक्स) (नमुन्याप्रमाणे) ४) इ. १२ वी तात्पुरते प्रमाणपत्र - (डिलक्स) (नमुन्याप्रमाणे) (टोप : इ. १० वी स्थलांतर व तात्पुरते प्रमाणपत्र १०० चे एक पुस्तक तसेच इ.१२ वी स्थलांतर व तात्पुरते प्रमाणपत्र २०० चे एक पुस्तक या प्रमाणे वरच्या बाजूस पातळ व खालच्या बाजूस जाढ पुढी वापरून बायडिंग करून नमुन्याप्रमाणे देणे)	10" X 12" (डिलक्स)	1 + 0 (मंटर लाबो प्रिंटिंग, नंबरोगसह)	80 GSM (White)	१००० १०००	
		10" X 12" २ अप्स (डिलक्स)	1 + 0 (मंटर लाबो प्रिंटिंग, नंबरोगसह)	80 GSM (White)	१००० १०००	
८.	प्रि-प्रिंटेड स्टेशनरी - १) इ.११ वी / १२ वी योग्यता प्रमाणपत्र -- कलर ब्राऊन २) कंश रिसिट - ब्लैक प्रिंटिंग	10" X 12" २ अप्स (डिलक्स)	1 + 0 (मंटर लाबो प्रिंटिंग, नंबरोगसह)	80 GSM (White)	५०००	
		6" X 12 ३ अप्स (डिलक्स)	1 + 1+1 (मंटर लाबो प्रिंटिंग, नंबरोगसह)	60 GSM (White)	१००००	

उपरांकित साहित्याची संख्या अंदाजित असून त्यामध्ये वाढ / घट होण्याची शक्यता आहे निविदा क्रमांक के - ०१ / २०२४-२५ दिनांक

मध्येल मर्व अटी व शर्ती मला मान्य असून वर नमूद केलेल्या

स्थळ :- दिनांक :-

निविदाधारकाची स्वाक्षरी व रचने प्राक्क्रम